



महाराष्ट्र शासन

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग,
सहसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण,
प्रादेशिक कार्यालय, सिव्हील लाईन, नागपूर - ४४० ००१.



☎ ०७१२-२५६५५५५, २५६०८२३(वे), फॅक्स नं. २५६१४०३, ई मेल: jtdir.nagpur@dvvet.gov.in website : www.nagpur.dvvet.gov.in

“निविदा सुचना”

सहसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, प्रादेशिक कार्यालय, सिव्हील लाईन, नागपूर या कार्यालयातील निर्लेखित करण्यात आलेले जडसंग्रह साहित्य विक्री करावयाचे आहे. इच्छुक खरेदीदार, फर्मस यांच्याकडून सिलबंद निवीदा दोन लिफाफे पद्धतीनुसार तांत्रिक (Technical) लिफाफा व व्यावसायीक (Commercial) लिफाफा मध्ये दिनांक १३.०७.२०२६ ते २४.०७.२०२६ पर्यंत मागविण्यात येत आहे. तरी इच्छुकांनी माहितीसाठी या कार्यालयातील भांडार विभागाशी शासकिय सुटीचे दिवस सोडून दिनांक १३.०७.२०२६ ते २४.०७.२०२६ पर्यंत सकाळी ११.०० ते ४.०० वाजेपर्यंत संपर्क साधून को-या निवीदा आवश्यक शुल्क भरून प्राप्त करून घ्याव्यात.

- | | |
|---------------------------------------|--|
| १) को-या निविदा विक्रीचा दिनांक | :- दि.१३.०७.२०२६ ते २४.०७.२०२६ सायं. ४.०० वाजे पर्यंत
(फक्त शासकिय कामकाजाच्या दिवशी) |
| २) निविदा स्विकृतीची अंतीम मुदत | :- दिनांक २४.०७.२०२६ सायं. ४.०० वाजे पर्यंत |
| ३) तांत्रिक निवीदा उघडण्याचा दिनांक | :- दिनांक २८.०७.२०२६ सकाळी ११.०० वाजता |
| ४) व्यावसायीक निवीदा उघडण्याचा दिनांक | :- दिनांक २८.०७.२०२६ दुपारी १२.०० वाजता |
| ५) निवीदा सोबत भरावयाची अनामत रक्कम | :- रु.१०,०००/- प्रत्येकि (डि.डि.द्वारे “Accounts Officer Vocational Education and Training Regional Office, Nagpur”) यांचे नांवाने |
| ६) निविदा पत्राची किंमत | :- रु.१००/- |

७) निविदा पत्रात उल्लेख केलेली जडसंग्रह साहित्याची पाहणी सहसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षक प्रादेशिक कार्यालय, सिव्हील लाईन, नागपूर येथे येवून कार्यालयीन वेळेत फक्त शासकिय कामकाजाच्या दिवशी करता येईल.

निवीदा संबंधीत आवश्यक माहिती अटी व शर्ती जोडावयाचे आवश्यक कागदपत्रे डि.डि. सर्टिफिकेट इत्यादीची माहिती निवीदा अर्जासोबत देण्यात येईल. निविदा स्विकारणे किंवा नाकारणे संबंधिचा संपूर्ण अधिकार खालील स्वाक्षरीने अधिकारी यांनी राखून ठेवलेले आहेत. तसेच अधिकच्या माहिती करिता या कार्यालयाची संकेत स्थळ Website: <https://nagpur.dvvet.gov.in> बघावी.

---स्वा---

सहसंचालक,
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण,
प्रादेशिक कार्यालय, नागपूर.



महाराष्ट्र शासन
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग,
सहसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण,
प्रादेशिक कार्यालय, सिव्हील लाईन, नागपूर - ४४० ००१.



☎ ०७१२-२५६५५५५, २५६०८२३(वै), फॅक्स नं. २५६१४०३, ई मेल: jtdir.nagpur@dvet.gov.in website : www.nagpur.dvet.gov.in

SALE OF WRITE OFF DEADSTOCK ITEM TENDER INSTRUCTIONS FOR TENDERERS.

1. The Tender Notice is Already Published in Daily News Paper Namely " Lokmat, & Web Site Website: <https://nagpur.dvet.gov.in> Please read the various instructions in the Tender Notice.
2. The Offer Should be Submitted in the Prescribed form In TWO ENVELOP SYSTEM ONLY.
3. Please note the TWO ENVELOPES ARE SEPARATE (Technical and Commercial) Care should be taken while inserting respective documents.
4. Envelope No.1 should be Sealed and super scribed as "Technical offer" with Tender No. and Date of opening on it. Envelop No.2 should be Sealed and super scribed as "Commercial offer" with Tender number and date of opening on it, Both the Envelopes should be sealed in another single envelope with Required information.
5. ENVELOPE NO.1 (TECHNICAL OFFER) will be opened on the date specified in Tender Notice in presence of Tenderer or their Authorized Representative. If attended on date time.
6. The tenderers qualifying technically are only eligible for opening of Envelope No.2 (Commercial Offer) and will be opened in the presence of Tenderer or their Authorized Representative on a date mentioned in Tender Notice or which will be notified later.
7. Write off Material "**As is where is Basis**" for sale can be seen in the Office between 11.00 am to 4.00 pm only on working days.
8. The offer should be firm. Change in prices will not be allowed Material Transportation charges and other charges if any should be borne by the concerned Tenderer.
9. Joint Directorate, Vocational Education and Training, Regional Office, Nagpur Reserves the right to accept or reject all the Offers Received in this regard without assigning any reasons whatsoever at any stage. In all cases of disputes or interpretations arising out of this scrap sale the decision of Joint Directorate, Vocational Education and Training, Regional Office, Nagpur shall be binding on them and it is final.
10. Tender will be accepted in sealed box kept in Joint Directorate, Vocational Education and Training, Regional Office, Nagpur office, between 11:00 am to 4:00 pm.
11. GST will be excluding as applicable.
12. Quote the price as per lot and not for an individual item.

Sd/-

Joint Directorate,
Vocational Education and Training,
Regional Office, Nagpur.

Envelop No. 1 (TECHNICAL OFFER)

It should contain the following documents chronologically.

1. Xerox copy of prescribed Technical Tender form purchased from this office duly signed by the tenderer should be submitted, in Envelop no.1. DO NOT WRITE THE PRICE ON IT.
2. Cash receipt for the cost of tender form should be submitted.
3. Cash or E.M.D. Rs 10000/- should be paid in the form of D.D. in favour of "**Accounts Officer Vocational Education and Training Regional Office, Nagpur**" and attached with the Technical offer or to be deposited in the Bank Account.
4. Start copy of C.S.P.O./D.I.C/S.S.I./N.S.I.C./D.G.S & D Registration certificate should be submitted in support for exemption for paying E.M.D. for tendered items.
5. Undertaking for payment of write off materials within two (2) weeks from the date of order.
6. I.T. clearance certificate should be submitted along with the offer.
7. GST clearance certificate should be submitted along with the offer.
8. Gumasta license, Aadhar card & Pan card of firm or individual should be submitted along with the offer.

Note :-

1. All documents listed above (i.e. from Sr. No. 1 to 8) are to be numbered and arranged serially for easy handling. The documents should be in A-4 size as far as possible and in the booklet form.
2. All documents should duly attested by the Gazetted Officer or Spl. Executive Officer.
3. TENDER WITHOUT XEROX COPIES OF TENDER COST RECEIPT, "PRESCRIBED TENDER FORM" WILL BE SUMMARILY REJECTED, WHICH MAY PLEASE BE NOTED.

Envelop No. 2 (COMMERCIAL OFFER)

1. Original copy of Prescribed Tender form purchased from this office duly signed by the Tendered should be submitted in Envelop no.

NOTE :-

1. Rate should be quoted only for the materials mentioned in commercial bid for whole lot not for individual.
2. GST is applicable over & above the order amount.
3. Undersigned reserves the rights of cancelling part or whole Tender. Also extended the date & time if necessary.

Sd/-

Joint Directorate,
Vocational Education and Training,
Regional Office, Nagpur.